

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
बुधवार, दिनांक ५ एप्रिल, २०१७
(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) सांस्कृतिक कार्य मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा सन २०११-२०१२ व २०१२-२०१३ या वित्तीय वर्षातील योजनेत्तर योजनांवरील वैधानिक विकास मंडळनिहाय (अविभाज्य भागासह) प्रत्यक्ष खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवतील.

(२) महिला व बाल विकास मंत्री : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम ९७ अन्वये).

चार : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(१) श्री.गोपालदास अग्रवाल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"बिरसी (जि.गोंदिया) येथील विमानतळ विस्तारीकरण व त्या ठिकाणी नॅशनल फ्लायंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याकरिता ४०७.४१ हे.आर. शासकीय जमीन तसेच १४२.०८ हे.आर खाजगी जमिन संपादित करून भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात येणे, संपादित जमिनीमधील एकूण ४४ घरे सुध्दा संपादित करण्यात येणे, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुर्नवसन अधिनियमातील तरतुदीनुसार निर्गमित

केलेल्या नविन अधिसूचनेप्रमाणे बाधित परिमंडळामध्ये मौजा बिरसी, झिलमिली, कामठा, परसवाडा, खातिया, मार्गरा व भादुटोला या गावांचा समावेश करण्यात येणे, सदर प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाच्या १५ व्या बैठकीत मंजूर झालेल्या पुनर्वसन योजनेनुसार अद्यापपावेतो कोणतीही कार्यवाही करण्यात न येणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, बिरसी विमानतळ, गोंदिया यांनी मंजूर योजनेनुसार प्रकल्पग्रस्तनिहाय देय रक्कम परिगणित करून पुनर्वसन आराखडा जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी शासनास सादर करूनही सदर आराखडा शासनस्तरावर प्रलंबित असणे, सदर प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन न व प्रकल्पबाधितांना योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) श्री.प्रताप सरनाईक, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"ठाणे शहर आणि मिरा भाईंदर या दोन्ही महानगरांची शहरीकरणामुळे प्रचंड वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपुरा रस्ता, अपघातांचे प्रमाण व वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यायी व्यवस्था म्हणून जलवाहतूकीकडे पाहिले जाणे,ठाणे जिल्हयातील प्रमुख शहरांना वाहतूकीच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यासाठी रेल्वे व एसटी शिवाय दुसरे कोणतेही साधन नसणे, रिक्षा,टॅक्सी अथवा खाजगी वाहनाने प्रवास करणे सर्वसामान्यांना परवडत नसणे, एमएमआरडीएने मुंबई व ठाणे जिल्ह्यात कल्याण,वसई,वाशी असा ठाणे खाडीचा विस्तार लक्षात घेऊन जलवाहतूकीसाठी मार्ग सूचविणे, त्यामध्ये ठाणे शहरातून मुंबई,भाईंदर,मिरा रोड व बोरीवलीकडे जाणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा व्हावा यासाठी ठाणे-कोलशेत- गायमुख भाईंदर खाडी मार्गे-वसई-गोराई-बोरीवली हा मार्ग समाविष्ट करण्याची आवश्यकता, गायमुख येथे ठाणे महापालिका आणि मेरीटाईम बोर्डाच्या संकल्पनेनुसार व बोर्डाचे सहयोगाने जेटी बांधण्याचे सुरु केलेले काम, त्याचप्रमाणे भाईंदर येथील नवघर खाडी किनारी ठाणे महानगरपालिका व मिरा-भाईंदर महानगरपालिकेने मेरीटाईम बोर्डाच्या सहाय्याने जेटी बांधण्याची तातडीने सुरुवात करण्याची निकड, जेणेकरून या तीनही शहरांव्यतिरिक्त घोडबंदर मार्गावरील तसेच मुंबई व गुजरातमधील वाहतूकीसाठी चांगला पर्याय उपलब्ध होणे, याबाबत जनतेकडून व लोकप्रतिनीधींकडून होत असलेली मागणी, याबाबत शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (३) सर्वश्री.प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, अॅड. आशिष शेलार, श्रीमती मनिषा चौधरी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“मौजे कामोठे (ता.पनवेल, जि.रायगड) येथील ग्रामपंचायतीमध्ये सन २०१३-२०१४,२०१४-२०१५ या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारास कामोठे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी जबाबदार असल्याचे विभागीय आयुक्त यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले असणे, सदर गैरव्यवहार प्रकरणी कामोठे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना दि.१० फेब्रुवारी,२०१७ रोजी देणे, नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या कामोठे ग्रामपंचायतीमध्ये तसेच अनेक ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांच्या नावाखाली प्रत्यक्ष कामे न करता कामे केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस येणे, कामोठे ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

- (४) सर्वश्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, अॅड राहुल कुल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पर्यावरण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने २९ राज्ये व ६ केंद्रशासीत प्रदेशातील नद्यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील नद्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचा दिलेला इशारा, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ४९ नद्यांचा समावेश असून यामध्ये वेणा, वैनगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिका, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, चंद्रभागा, मिठी, कोयना, अंबा, इंद्रायणी, पुर्णा, सावित्री, अशा अनेक नद्यांमधील असणाऱ्या प्राणवायूच्या गुणवत्तेनुसार १ ते ५ या वर्गवारी मध्ये समावेश करणे, ३० मिलीग्राम प्राणवायू असल्यास वर्ग १, २० ते ३० मिलीग्रॅम प्राणवायू असल्यास वर्ग २ तर १० ते २० मिलीग्रॅम प्राणवायू असेल तर ३ अशा पद्धतीने केलेली वर्गवारी, राज्यातील ४६ मोठ्या शहरांपैकी ३५ शहरे ही अगदी नदीजवळ असल्यामुळे नदीमधील प्रदुषणामुळे नागरीकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, यावर उपाययोजना म्हणून नद्या शुध्दीकरणाचा एक कलमी कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(दिनांक २९ मार्च, २०१७ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला परंतु पुढे ढकलण्यात आलेला सभागृह नेते यांचा प्रस्ताव)

पाच : सभागृह नेते यांचा प्रस्ताव —

भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, सन्माननीय पद्मविभूषण श्री.शरदचंद्रजी पवार, खासदार, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री यांच्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र विधानसभेचे ज्येष्ठ सन्माननीय सदस्य, माजी मंत्री व माजी विरोधी पक्ष नेते श्री.गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबद्दलच्या प्रस्तावावर चर्चा.

सहा : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक २७ — संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर विधेयक, २०१७.

(ब) विधानसभेने संमत केलेले विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १४१(१) अन्वये पुन्हा संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५४ — महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६.

(क) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(१) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक २४ — महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) (सुधारणा) विधेयक, २०१७.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २४ — महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) (सुधारणा) विधेयक, २०१७

विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक २५ - विश्वकर्मा विद्यापीठ विधेयक, २०१७.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - विश्वकर्मा विद्यापीठ विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक २६ - डिएसके वर्ल्ड विद्यापीठ विधेयक, २०१७.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २६ - डिएसके वर्ल्ड विद्यापीठ विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : ३ एप्रिल, २०१७

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.